

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतील अनुदाने मंजूरी व वितरणाची मार्गदर्शक तत्वे

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्र. :- साप्रोयो-२०१५/प्र.क्र.१३३/उद्योग-८

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ११ मे, २०१६

- संदर्भ :-** १) शासन निर्णय क्रमांक साप्रोयो-२०१५/प्र.क्र.१३३/उद्योग-८, दि. ११/०२/२०१६.
२) शासन निर्णय क्रमांक पीएसआय २०१३/प्र.क्र. ५४/उद्योग-८, दि. ०१/०४/२०१६.

प्रस्तावना

राज्यातील उद्योगांचा दुर्गम व अविकसित क्षेत्रामध्ये प्रसार व चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे या भागात स्थापन होणा-या नवीन /विस्तारीत उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता सामुहिक प्रोत्साहन योजना - २०१३ राबविण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ व्या जयंती निमित्त राज्यातील अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती उद्योजकांना उत्तेजन देऊन त्यांना स्वयंपूर्ण व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना संदर्भाधीन शासन निर्णय दि.११.२.२०१६ अन्वये जाहिर करण्यात आली.

विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतर्गत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ आणि उद्योजकीय विकास योजनाचे लाभ व त्या व्यतीरिक्त अन्य सवलती देण्याचा मानस आहे. प्रस्तुत योजनेतर्गत अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील उत्पादन व माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा क्षेत्रातील उद्योजकांना विविध लाभ अनुज्ञेय करण्यात आले. प्रस्तुत विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मार्गदर्शक तत्वे विहित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता

शासन निर्णय :-

प्रस्तुत विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वे शासन या आदेशाद्वारे विहित करित आहे.

१) उद्योजक - व्याख्या

- १.१) पात्र घटकामध्ये अ.जा/अ.ज उद्योजकाचे १०० टक्के भाग भांडवल राहिल व ते कार्यप्रवण (operative) कालावधीमध्ये देखिल कायम राहिल.
- १.२) अ.जा./अ.ज. उद्योजकांचे जात प्रमाणपत्र समुचित प्राधिका-याकडून पडताळणी केलेले असावे.
- १.३) अ.जा./अ.ज. उद्योजकांना महाराष्ट्रातील रहिवास प्रमाणपत्र (domicile) सादर करणे आवश्यक राहिल.

२) योजनेची व्याप्ती

- २.१) सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ संदर्भात शासन निर्णय दि.१.४.२०१३ च्या परिच्छेद १.२ मध्ये नमूद केलेल्या घटकांना सदर योजना लागू राहिल. सामुहिक प्रोत्साहन योजना -२०१३ अंतर्गत नवीन लघु , लहान , मध्यम उत्पादक घटकांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे असे घटक देखिल पात्र रहातील.
- २.२) माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ च्या परिच्छेद -४ (i)(ii)(iii) (v) & (vi) अन्वये निश्चित केलेल्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा अंतर्भूत रहातील.

३) पात्रता

सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ संदर्भात शासन निर्णय दि.१.४.२०१३ च्या परिच्छेद १.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ च्या परिच्छेद -४ (i)(ii)(iii) (v) & (vi) अन्वये निश्चित केलेल्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा ज्यांना सामुहिक प्रोत्साहन योजना -२०१३ अंतर्गत नवीन व विस्तारीत लघु , लहान , मध्यम उत्पादक घटकांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे असे घटक पात्र रहातील.

४) विशेष योजनेचा कार्यप्रवण (operative) कालावधी

प्रस्तुत अनुसूचित जाती/जमाती यांच्याकरिता विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेचा कालावधी पुढील आदेशापर्यंत चालू राहिल तसेच सामुहिक प्रोत्साहन योजनेत भविष्यात होणारे बदल च्या अनुषंगाने समुचित सुधारणा प्रस्तुत योजनेत यथावकाश करण्यात येतील.

५) भूखंडासाठी अनुदान:

- ५.१) परिच्छेद -२ मध्ये नमूद केलेल्या नवीन लघु, लहान व मध्यम उद्योगांना उद्योग उभारणी करिता भूखंड खरेदी /भाडे तत्वावर साठी अनुदान अनुज्ञेय राहिल.
- ५.२) भूखंड खरेदी /भाडे तत्वावर साठी अनुदान हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व खाजगी जमिनीसाठी देखिल लागू राहिल.
- ५.३) भांडवली अनुदानाचे दर खालील प्रमाणे राहतील.

उद्योग घटकाचे स्थान	भूखंड किमतीची टक्केवारी	कमाल मर्यादा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र	३०%	१०.०० लक्ष
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व्यतिरिक्त क्षेत्र	२०%	५.०० लक्ष

- ५.४) भूखंड अनुदान नवीन घटकाच्या भूखंडाच्या पहिल्या खरेदी /भाडेपट्ट्यासाठी लागू राहिल तथापि, भूखंड अनुदान पुढील बाबींसाठी देखिल भूखंड किमतीच्या ३०% अथवा अधिकतम रु. ५.०० लक्ष ऐवढे अनुज्ञेय राहिल. उद्या. बँक हस्तांतरण, उच्च न्यायालय/हस्तांतरण , विक्री प्रमाणपत्र /BIFR/DRT/Deed of Assignment etc.

- ५.५) भूखंड अनुदानाचे दर विहित करताना भूखंड खरेदी/भाडेकरार करताना शिघ्र गणक दर सुची प्रमाण दर अथवा भूखंड खरेदी/भाडे करार यांचे खरेदी करारातील दर यापैकी जे कमी असतील त्या दरावर आधारीत अनुज्ञेय राहतील.
- ५.६) भूखंड भाडेकराराचा कालावधी सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ नुसार दिलेल्या पात्रता प्रमाणपत्राच्या कार्यप्रवण (operative) कालावधीच्या समतुल्य राहिल.
- ५.७) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारितीतील भूखंडांबाबत भूखंड अनुदान ऑन लाईन पध्दतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला वर्ग करण्यात येईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भूखंड भाडेपट्टाची रक्कम विहित करताना सदर योजने अंतर्गत भूखंड अनुदानाची रक्कम वजा करून पात्र घटकाला कळवेल.
- ५.८) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व्यतीरिक्त अन्य खाजगी भूखंडाबाबत भूखंड अनुदानाची रक्कम पात्र घटकाच्या बँक खात्यात ऑन लाईन पध्दतीने वर्ग करण्यात येईल.
- ५.९) लघु, लहान व मध्यम घटकांनी भूखंड खरेदी/भाडेपट्टा संबंधित नोंदणीकरण केलेली दस्तऐवज संबंधित अंमलबजावणी यंत्रणेकडे सादर केल्यानंतर भूखंड अनुदानासाठी पात्र राहतील.
- ५.१०) भूखंड अनुदानाचे दावे पात्र घटकांकडून जमीन दस्तऐवज नोंदणीकरण केल्यापासून ६ महिन्यामध्ये संबंधित सक्षम प्राधिका-यांकडे दाखल करण्यात यावेत.

६) वीज शुल्क अनुदान:

प्रस्तुत योजनेतर्गत सुक्ष्म लघु व मध्यम गटातील केवळ पात्र निर्मिती उद्योगांना खालील प्रमाणे उत्पादनाच्या दिनांकापासून विज वापर व त्याचे भूगतान केल्यावर पाच वर्षाकरिता विद्युत शुल्क अनुदान देण्यात येईल.

अ) विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र - रु.२ प्रती युनिट

रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग

ब) उर्वरित राज्य -रु १ प्रति युनिट

७) भाग भांडवल अनुदान :

७.१) प्रस्तुत योजनेतर्गत सुक्ष्म लघु व मध्यम गटातील केवळ पात्र निर्मिती उद्योगांना एकूण भांडवली गुंतवणूकीच्या (खेळते भांडवल वगळून) १५ % ते ३० % भाग भांडवल अनुदान देण्यात येईल.

७.२) सदर अनुदानाची मर्यादा रु.१५ ते ३० लाख उद्योग क्षेत्राच्या गटवर्गवारीनुसार राहिल व ती पात्रता प्रमाणपत्र मिळाल्यापासून आणि उत्पादनाच्या दिनांकापासून ५ समान हप्त्यामध्ये देण्यात येईल. उद्योग घटकाच्या क्षेत्रीय (झोन) वर्गवारीनुसार अनुदानाची रक्कम खालील प्रमाणे राहिल.

अ.क्र	सा.प्रो.यो -२०१३ नुसार तालुका वर्गीकरण	स्थिर गुंतवणूकीची टक्केवारी	भांडवली कमाल अनुदान(रु. लाखात)
१)	अ व ब	१५%	१५
२)	क	१५ %	१५
३)	ड	२०%	२०
४)	ड+	२५%	२५
५)	ना उद्योग जिल्हा /नक्षल प्रभावी क्षेत्र	३०%	३०

- ७.३) प्रस्तुत योजनेतर्गत घटकांने अंमलबजावणी यंत्रणेकडून पात्रता प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर भागभांडवल अनुदानासाठी पात्र राहिल. तसेच अंमलबजावणी यंत्रणेने घटकास देण्यात येणा-या पात्रता प्रमाणपत्रात प्रस्तुत योजनेचा शासन निर्णय व दिनांक नमूद करून अनुसूचित जाती/जमाती घटकातील उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना करिता पात्रता प्रमाणपत्र असे स्पष्टपणे नमूद करावे.
- ७.४) पात्र घटकाने जर मुदत कर्ज घेतले असल्यास भाग भांडवल अनुदान थेट वित्तीय संस्था अथवा बँक यांच्याकडे ऑन लाईन पध्दतीने जमा करण्यात यावेत.

८) व्याज अनुदान:

- ८.१) प्रस्तुत योजनेतर्गत सुक्ष्म लघु व मध्यम गटातील केवळ पात्र निर्मिती उद्योगांना व्याज अनुदान देय राहिल. सदर व्याज अनुदान घटकांनी स्थावर मालमत्ता संपादन करण्यासाठी बँकांकडून अथवा सार्वजनिक वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी केलेल्या प्रत्यक्ष व्याज भरण्याच्या अनुषंगाने देण्यात येईल. व्याज अनुदानाच्या रक्कमेची गणना पुढील प्रमाणे करण्यात येईल.
- ८.२) बँकेचा प्रत्यक्ष व्याज दर वजा केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेद्वारे प्राप्त व्याज अनुदान अथवा वित्तीय संस्थेकडून मिळालेले व्याज अनुदान व दंडत्मक चक्रवाढ व्याज अथवा ५ % प्रति वर्ष यापैकी जे कमी असेल ते ग्राह्य धरण्यात येईल.
- ८.३) व्याज अनुदानाची प्रतीवर्ष मर्यादा घटकाने त्या वर्षात वापरलेल्या वीज बीलाच्या दुप्पट असणार नाही.
- ८.४) प्रस्तुत प्रयोजनार्थ व्याज अनुदानाची रक्कम संबंधित बँकेला अंमलबजावणी यंत्रणेकडून आवश्यक निधी सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत उद्योग विभागाकडे उपलब्ध निधीतून देण्यात येईल.

९) अनुदान वितरणाच्या सर्वसाधारण सुचना:-

९.१) मंजूरी व वितरण यंत्रणा :-

- अ) अंमलबजावणी यंत्रणा ही मंजूरी व वितरण यंत्रणा म्हणून काम पाहिल.
- ब) पात्र घटकाकडून वैद्य अर्ज प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणा ३० दिवसात सदर दावा निकाली काढेल.

क) पात्र घटकाकडून अंमलबजावणी यंत्रणेकडे प्रपत्र -अ मध्ये विहित अर्ज नमुन्यात सामुहिक प्रोत्साहन योजना -२०१३ संदर्भात शासन निर्णय दि.१.४.२०१३ च्या परिच्छेद -३ प्रमाणे दावा दाखल करण्यात येईल.

९.२) वैद्य दाव्यांमध्ये खालील बाबींचा अंतर्भाव राहिल:-

अ) प्रपत्र -१ मधील विहित नमुन्याप्रमाणे अर्ज.

ब) प्रपत्र - २ मधील विहित नमुन्याप्रमाणे सनदी लेखापाल यांचे प्रमाणपत्र .

क) प्रपत्र -३ मधील विहित नमुन्यातील शपथपत्र. (सदर शपथपत्रानुसार अंमलबजावणी यंत्रणा आवश्यकतेनुसार अन्य माहिती व दस्तावेज मागवू शकेल).

ड) अंमलबजावणी यंत्रणेकडून अनुदान उपभोगण्याकरिता पात्रता प्रमाणपत्र /मंजूरी आदेश.

१०) अनुदान वितरणाची कार्यपध्दती:-

विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना अंतर्गत विविध अनुदाने अंमलबजावणी यंत्रणेद्वारे उपलब्ध निधीच्या मर्यादेत देण्यात येतील. विविध अनुदाने वितरणाकरिता अग्रक्रम घटकाने सादर केलेल्या दाव्याच्या दिनांकानुसार राहतील. अनुदानीत निधी वितरण इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरानुसार करण्यात यावे.

११) संनियंत्रण व पुर्नरिक्षण

संदर्भाधीन शासन निर्णय क्र. पीएसआय २०१३/प्र.क्र. ५४/उ-८ दि.१.४.२०१३ च्या परिच्छेद ८.१ व ८.२ च्या तरतूदीप्रमाणे पात्र घटकांचे उत्पादन प्रक्रीयांचे संनियंत्रण करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५१११२४६२३४०१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रध्दा कोचरेकर)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२. सर्व संबंधित मा.मंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. सर्व संबंधित मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
५. सर्व विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
६. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई,
८. आयुक्त, कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई,
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र , मुंबई

१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र नागपूर,
११. महालेखापाल (लेखा परिक्षा)-१, महाराष्ट्र मुंबई
१२. महालेखापाल (लेखा परिक्षा)-२ महाराष्ट्र नागपूर
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१४. निवासी व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१५. मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी मुंबई.
१६. विकास आयुक्त तथा उद्योग संचालक, नवीन प्रशासन इमारत, पहिला मजला मंत्रालय, मुंबई-३२.
१७. दलित इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
१८. सर्व कार्यासने, उद्योग विभाग, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.

प्रपत्र -१

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतर्गत भूखंड अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्जाचे प्रारूप

(रक्कम रुपये लाखात)

१)	पात्र घटकाचे नांव					
	घटकाचा पत्ता					
	दूरध्वनी क्रमांक					
	फॅक्स ई-मेल					
२)	कार्यालयीन पत्ता					
	दूरध्वनी क्रमांक					
	फॅक्स					
	ई-मेल					
३)	जमीनीचे विवरण					
	महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा भूखंड	प्लॉट क्र.	क्षेत्रफळ (चौ.मी)	एमआयडीसी	तालुका	जिल्हा
	खाजगी भूखंड	गट/सर्वे. क्र.	क्षेत्रफळ (चौ.मी)	ग्राम	तालुका	जिल्हा
४)	सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत मुद्रांक शुल्क माफी घेतली आहे का ?	होय/नाही				
५)	शिघ्रगणक दरानुसार भूखंडाची किंमत /भूखंड भाडे					
६)	भूखंड विनिमयाचा प्रकार	खरेदी /भाडेपट्टा		भाडेपट्ट्याचा कालावधी		

स्थळ:

दिनांक :

स्वाक्षरी :-

स्वाक्षरी कर्ताचे नांव :-

हुद्दा :- (प्रोप्रायटर/भागीदार /संचालक /प्राधिकृत प्रतिनिधी)

प्रपत्र-२

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतर्गत भूखंड अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्जासोबतचे जोडपत्र.

जमिनीची किंमत /भाडेपट्ट्याबाबत लेखापालाचे प्रमाणपत्र

मी याद्वारे प्रमाणित करतो की, लेख्यांचे व अन्य विहित दस्तावेजांच्या पाहणी केली असता वित्तीय वर्षे - ते अर्जदार मे. - -----

----- या घटकाने रु. ----- भूखंड किंमत /भाडेपट्टा करिता अदा केले आहेत. सदर विधान व वर नमूद केलेला भूखंड खर्चाबाबत चा तपशिल माझ्या माहिती व ज्ञानाप्रमाणे बरोबर आहे.

मी याद्वारे आणखी नमूद करतो की, वर नमूद केलेल्या सदर खर्चामध्ये कोणताही दंड वा अन्य खर्च अंतर्भूत नाही, आणि केवळ भूखंडापोटी पात्र घटकाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ /खाजगी जमीन मालक यांना जमिनीच्या किंमतीपोटी अदा केलेली रक्कम आहे.

स्थळ:

दिनांक:

स्वाक्षरी

सनदी लेखापाल

नोंदणी क्रमांक

प्रपत्र-३

प्रतिज्ञापत्र

(रु. १००/- च्या मुद्रांक पत्रावर नोटरी केलेले)

मी _____ मालक
/भागीदार /संचालक करीता मे.-----
----- याद्वारे प्रतिज्ञापूरवक असे नमूद करतो की, की मी माझ्या नवीन उत्पादक उद्योग
घटकासाठी मौजे - ----- ता.----- जि.----- येथे भूखंड खरेदी
/भाडेपट्टा करार केलेला आहे व त्याकरिता रु. ----- लक्ष भूखंड किंमत /भाडेपट्टा
यासाठी अदा केले आहेत.

मी याद्वारे आश्वासीत करतो की, प्रस्तुत योजनेतील अनज्ञेय अनुदाना पेक्षा अधिक
झालेले प्रदाने मी १५% वार्षिक व्याज दराने अथवा अंमलबजावणी यंत्रणा विहित करेल अशा
वाढीव दराप्रमाणे अनुदान वितरनाच्या दिनांक ते परत फेडीच्या कालावधीपर्यंत परत
करण्याची हमी देत आहे.

वर नमूद केलेले विधान माझ्या माहिती व ज्ञानाप्रमाणे सत्य आहे आणि मला जाणीव
आहे की सदर माहितीच्या आधारे अंमलबजावणी यंत्रणा जी महाराष्ट्र शासनाच्या वतीने
कार्यरत आहे, त्या यंत्रणेने अनुदान/प्रोत्साहने देण्याचे मान्य केले आहे, अन्यथा सदर
अनुदान/प्रोत्साहन कदाचित मान्य झाले नसते.

स्थळ:

(स्वाक्षरी)

दिनांक:

नाव

हुद्दा

घटक कंपनीचा शिक्का